

P-24(0)

ISSN 2394-5303


प्रेटीव एरिया[®]

Peer-Reviewed International Multilingual Research Journal

Issue-94, Vol-01, October 2024

Editor

Dr.Bapu G.Gholap




ISSN: 2394 5303

Impact
Factor
8.012(IJIF)

Printing Area®
Peer-Reviewed International Journal

October 2022
Issue-94, Vol-01

01



Editor


Dr. Bapu g. Gholap

(M.A.Mar.& Pol.Sci.,B.Ed.Ph.D.NET.)



"Printed by: Harshwardhan Publication Pvt.Ltd. Published by Ghodke Archana Rajendra & Printed & published at Harshwardhan Publication Pvt.Ltd.,At.Post. Limbaganesh Dist,Beed -431122 (Maharashtra) and Editor Dr. Gholap Bapu Ganpat."

Reg.No.U74120 MH2013 PTC 251205



Harshwardhan Publication Pvt.Ltd.

At.Post.Limbaganesh,Tq.Dist.Beed

Pin-431126 (Maharashtra) Cell:07588057695,09850203295

harshwardhanpubli@gmail.com, vidyawarta@gmail.com

All Types Educational & Reference Book Publisher & Distributors / www.vidyawarta.com

- 14) गडहिंगलज शहरातील आठवडा बाजार : एक अभ्यास
डॉ. गणपत गोपाळ गायकवाड, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र || 59
- 15) बदलत्या जागतिक राजकारणाच्या संदर्भात भारताचे परराष्ट्र धोरण
डॉ.नितीन हरीदास गायकवाड, उस्मानाबाद || 63
- 16) परिवर्तनवादी प्रबोधनकार - गोपाळ गणेश आगरकर
प्रा. अंशुमती राजेंद्र काहाणे, जि. अमरावती || 66
- 17) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार
प्रा.संदीप कोरडे, जि.नांदेड || 68
- 18) प्रा. वा. बा. बोधे यांचे ललितलेखन- 'कंदिलाचे दिवस'
म्हस्के संतोष लक्ष्मण, औरंगाबाद || 70
- 19) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण विषयक विचार
प्रा. वासुदेव गोविंदा मेश्राम, धुळे || 74
- 20) पुरामुळे होणारे परिणाम व उपाययोजना आणि आपत्ती व्यवस्थापन
श्री. वाबाराव दत्तात्रेय डोईजड & प्राचार्य डॉ.सतीश उत्तमराव पाटील, जि.धुळे || 77
- 21) चित्ताची एकाग्रता नष्ट करणारी पाच निवारणे
त्रिभुवन सिधार्थ दादाभाऊ & प्रा. डॉ. बी. एन. कुळाडे, औरंगाबाद || 81
- 22) विद्यार्थियों के अधिगम दबाव पर योग के प्रभाव का अध्ययन
डॉ. प्रेमपाल सिंह & अमित कुमार आर्य, बरेली, उ०प्र० || 85
- 23) अनुसंधान एक विश्लेषण (अनुसंधान तथा शोध—निर्देशक के संदर्भ में)
डॉ. ज्योति एन. मंत्री, अमरावती (महा.) || 87
- 24) वृद्धावनलाल वर्मा कृत झाँसी की रानी उपन्यासमें महिला सशक्तिकरण की अवधारणा
डॉ. जयश्री बंसल, इंदौर, (म.प्र.) || 89
- 25) कार्यरत महिलाओं की कार्यस्थलीय परिस्थितियाँ (धारचूल विकासखण्ड के ...
डॉ. सरस्वती भट्ट जोशी, उधमसिंह नगर || 97
- 26) हिंदी साहित्य में नवजागरण — विशेष संदर्भ भारतेंदु और प्रेमचंद
डॉ. रत्नमाला धारबा धुळे, वसमत || 104

परिवर्तनवादी प्रबोधनकार - गोपाळ गणेश आगरकर

प्रा. अंशुमती राजेंद्र काहाणे

मराठी विभाग प्रमुख, सहयोगी प्राध्यापिका,
श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय, अंजनगाव
सुर्जी, जि. अमरावती

आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात आगरकरांचे नाव एक दृष्टे, कळकळीचे व सत्त्वशील समाज सुधारक म्हणून प्रसिद्ध आहे. ते समाज सुधारकांचे अग्रणी म्हणून ओळखले जातात. ते उत्तम मराठी पत्रकार होते. गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म १४ जुलै १८५६ रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात एका गरीब ऋग्वेदी ब्राह्मण कुटूंबात झाला. गो. ग. आगरकर यांच्या लहानपणी घरची खुपच गरिबी होती. त्यांच्या पत्नीचे नाव यशेदाबाई होते. त्यांना यशवंत व माधव अशी दोन मुले व आणखी दोन मुली अशी चार अपत्ये होती. आगरकर गरिबीतच लहानाचे मोठे झाले.

घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोरखालावे लागले. कधी मामलेदार कचरीत काम करून तर कधी माधुकरी मागून तर कधी दवाखान्यात कम्पांडरचे काम करून त्यांनी आपले मँट्रीक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते कज्हाड, रत्नागिरी व अकोला येथे गेले. १८७५ साली ते मँट्रीक पास झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी त्यांना अतोनात कष्ट घ्यावे लागले. शिष्यवृत्तीच्या व वक्षिसांच्या वळावर ते डेक्कन कॉलेजमध्ये वी. ए. (१८७८) झाले. नंतर ते १८७९ मध्ये एम. ए. चा अभ्यास करू लागले. एम. ए. पूर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी अध्यापनाचे ही कार्य केले व शेवटी प्राचार्य पदाच्या हुद्यापर्यंत पोहचले. एम. ए. करत असतानाच त्यांची ओळख लोकमान्य टिळकांशी झाली. दोघांनी एकत्र शिक्षण घेतले. लोकमान्य टिळकांनी केसरी हे वृत्तपत्र सुरु केले होते. त्याची सर्व जवाबदारी टिळकांनी आगरकरांवर सोपविली.

गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक हे दोघेळी परस्परांचे चांगले मित्र होते. दोघेही ध्येय वेडे व त्यागी वृत्तीचे होते. तरीही आधी राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा या विषयावर दोघांचे मतभेद होऊन दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले. टिळकांचा पिंड

अधिक राष्ट्राभिमानी व धर्माभिमाणी होता. टिळकांनी परंपरावादाचा पुरस्कार केला व स्वतःला राजकीय संघर्षात झोकून दिले. तर आगरकर काहीसे पाश्चात्य विचारसरणीचे सुधारणावादी होते. ते विचारामे, वर्तणुकीने कितीही थोर व निःस्पृह असले तरी त्यांचा हिंदू संस्कृती व धर्म यांचा सखोल अभ्यास होता असे म्हणता येणार नाही. पाश्चात्यांच्या चालीरीती उचलल्याशिवाय व भारतीय रूढी परंपराचा त्याग केत्याशिवाय भारताचा उधार होणार नाही, अशी प्रापाणिक समजूत आगरकरांची होती. म्हणून आगरकरांनी मोठ्या आवेशाने व तळमळीने समाज सुधारणांचा पुरस्कार केला व समाज सुधारणेच्या कार्यासाठी आपले जीवन अर्पण केले. या मतभेदामुळे टिळक व आगरकर वेगळे झाले व आगरकर १८८७ साली केसरीतून पडले. त्यांनी पुढे सुधारणावादाचा पुरस्कार करणारे घ्युधारकडहे नवे पत्र १८८८ साली काढले.

सुधारकांतील लेख हे अत्यंत जहाल व मर्मभेदक असून त्यातून सनातनी लोकांवर प्रखर टीका असे. त्यामुळे लोकनिंदा व लोकछळ आगरकरांना सहन करावा लागला. पुण्याला ते केसरीचे संपादक असताना वर्वे प्रकरणात त्यांना टिळकांसोबतच डॉगरीच्या तुरंगात १०१ दिवसाचा तुरंगवास भोगावा लागला. येथेच त्यांनी हॅम्लेटच्या नाटकाचे मराठी रूपांतर घविकार विलसीतडनावाचे केलेले आहे. शिवाय डॉगरीचे १०१ दिवस नावाचे एक छोटे पुस्तकही लिहीले आहे. ते शरीराने रोगी व दुर्बल असले तरी मनाने मात्र खंबीर व झुंझार होते. लोकनिंदेची व छळाची पर्वा न करता त्यांनी सुधारणेचा पुरस्कार करण्याचे कार्य चालूच ठेवले. १८९० पासून त्यांचा दम्याचा आजार बळावत गेला व शेवटी जून १८९५ मध्ये त्यांचे देहावासन झाले.

आगरकरांचे वाडमयीन कार्य - सुधारक पत्रातील लेख अथवा निबंधा शिवाय त्यांनी तीन पुस्तके लिहीली आहेत.

- १) डॉगरीच्या तुरंगातील १०१ दिवस
- २) वाक्यमीमांसा - हे मराठीतील व्याकरणावरील पुस्तक असून व्याकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.
- ३) विकार - विलसीत - हे त्यांनी शेक्सपिअरच्या हॅम्लेट नाटकाचे मराठीत रूपांतर केलेले आहे. नाटकासाराख्या विषयाकडे आपल्या मनाची स्वाभाविक प्रवृत्ती नाही, असे जे आगरकरांनी सांगितले आहे, ते त्यांच्या इतर कार्याच्या व्यापावरून सहज पटते. आगरकरांच्या दृष्टीने शेक्सपिअर हा एक महाकवी होताआणि हॅम्लेट ही त्यांची श्रेष्ठतम अशी एक कृती आहे. मूळ नाटकाचा वाडमयीन दर्जा आणि अनुवादाची विव्दता यामुळे इंग्रजीतून भाषांतरीत झालेल्या नाटकापैकी सर्वांत अधिक कसोटीने जर कोणत्या रूपांतराची समीक्षकांकडून अत्यंत

ग्नारकाळ्याने चिकित्सा झाली असेत तर तो आगरकरांकडून विकार-विलसीत या हॅम्प्लेटच्या रूपांतराची होय. प्रयोगानुसूल भाषा सौंचवाचा अपेहेने आगरकरांचे हॅम्प्लेटचे रूपांतर काहीसे रुक्ष व बोजड असले तरी ते करताना अभिजात साहित्याच्या मौलिक दृष्टीने त्यांनी त्यासंबंधी विचार केला होता, चिंतन केले होते. नाटकाच्या साहित्यात्मक आणि रंगमूलक अंगाच्या सापेक्ष संबंधाची त्यांना स्पष्ट कल्पना आलेली होती आणि नाटकाच्या भाषांतरासारख्या त्यांच्या मनाचा स्वाभाविक कल नसलेल्या विषयातही आपली तत्वनिष्ठ सुधारणावारी प्राकृतिक भूमिकाच बळकट निष्टेने ते घटवीत होते, असे दिसून येईल.

अनुवादीत नाट्यकृतीच्या मराठी रंगभूमीवरील प्रयोगासंबंधी धोरण आणि त्यांच्या साहित्यिक अंतरंगाबद्दलच्या वाडमयीन अपेक्षा यांच्या संदर्भात आगरकरांनी आपल्या विकार विलसीतच्या प्रस्तावनेत ग्रंथीत केलेले औपपत्रिक विचार अत्यंत समर्पक आणि मूलग्राही असून आजहो मननोय आणि मार्गदर्शक वाटावेत इतक्या मोलाचे आहेत यात संदेह नाही.

श्री. अ. ना. देशपांडे ह्यांनी आगरकरांच्या निबंधाचे चार वर्ग पाडले आहेत. ते असे -

- १) नित्यनैमित्तिक विषय - उदा. स्त्रियांचा पेहराव, सोबळे, प्रेतसंस्कार इत्यादी
- २) संशोधनात्मक व ऐतिहासिक लेख - उदा. देवोत्पत्ती, मूर्तिपूजा, मरणोत्तर स्थिती इत्यादी
- ३) सामाजिक सुधारणापर लेख
- ४) स्त्री-जीवन विषयक लेख

आगरकरांच्या निबंधाना अधिष्ठनभूत असलेली मूल्य म्हणजे

१) बुद्धिप्रामाण्यवाद, २) व्यक्तिस्वातंत्र्य, ३) ऐहिक सुख, ४) पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुसरण, ही सारी मूल्ये आदर्श समाज व आदर्श व्यक्ती घडविण्यास कितपत उपयुक्त आहे, ह्याचे उत्तर आजची जागतिक प्रवृत्ती व भारतीय समाजाची आजची स्थिती देत आहे. आगरकरांना अभिप्रेत असणाऱ्या बहुतेक सुधारणा आज समाजात रुढ झाल्या आहेत, पण त्यांनी समाज-जीवनाची पातळी कितपत उंचावली आहे ह्याचा विचार करणे आवश्यक नाही. तर इथे फक्त आगरकरांच्या निबंधाचे वाडमयीन मूल्ये विचाराह आहे.

आगरकरांची मते कोणतीही असोत, पण ती समाज कल्याणाच्या तळमळीने व्यक्त झाली असल्यामुळे अत्यंत प्रभावी व भावोत्कृत आहेत. आगरकरांचे जीवनही अत्यंत त्यागी होते. घोले तंसा चालेंड हे त्यांचे ब्रीद होते. ते बुद्धिवादी असल्यामुळे त्यांना धर्मातील शास्त्रप्रामाण्य व अधिकारवाद मान्य नक्हता. तसेच समाजात जे भिन्न भिन्न धार्मिक आचार व रुढी ह्यांचे प्राबल्य आहे तेही मान्य नक्हते. त्यांची दृष्टी उपयुक्तावादी व सौंदर्य होती. म्हणून त्यांनी सर्व प्रकारच्या धार्मिक प्रथा-परंपरावर कठोर हल्ला चढविला. पण

हा हल्ला निर्दग व कठोर अगला तरी तो आंतरिक तळमळीतून व्यक्त झाला असल्यामुळे त्यात ओज, आवेश, आवेग इत्यादी गुणांचा सहजपणे आविष्कार झाला.

त्यांच्या निबंधाच्या वाडमयीन गुणामुळे त्यांचे निबंध मगाठी भापेला भूषणभूत झाले पण त्यांच्या वाडमयीन महत्तेचे यश त्यांच्या तळमळीत आहे. विचार प्रक्षेभातून त्यांचे निबंध जन्माला आले आहेत. त्यांच्या निबंधात भावनांचे, विकाराचे उत्कृष्ट आवेग दिसून येतात. विरोधकांवर (सनातन्यांवर) हल्ला चढविताना त्यांच्या लेखणीला विलक्षण धार घडते. एकाहून एक सरस कोटीक्रम बाहेर पढू लागतात. त्यांच्या बोचक-खोचक उपहासाने विरोधकांना नामोहरण झाल्यासारखे वाटते, त्यांच्या वक्तृत्वपूर्ण आणि वक्रोक्तीपूर्ण शैलीमुळे वाचक स्तंभित होतो.

आगरकरांची भाषा विलक्षण ओजस्वी व ओघवती आहे. त्यांची वाक्ये बहुधा लांब व पल्लेदार असतात. त्यामुळे त्यात वक्तृत्वागुण निर्माण होतो. त्यांच्या लेखणीत रसक्ताही आहे. त्यांच्या वाणीतून संताप, चीड, उपरोध, कारूण्य इत्यादी विविध भावनांचा कल्लोळ उत्पन्न होतो व निबंधाची रसक्ता वाढत जाते. शुंगार, वोर, करूण, भयानक, विभत्स इत्यादी रसांचा प्रत्येय येतो.

आगरकरांच्या निबंधाचा एक विशेष म्हणजे समर्पक व प्रभावी अलंकारांची योजना, विविध प्रकाराच्या अर्थालंकारांनी विभूषित झालेलो भाषा व वर्ण विषयासंबंधी उत्कृष्ट जिक्काळा, ह्यामुळे त्यांच्या निबंधात काव्यात्मकता निर्माण झाली आहे. त्यांची शब्दयोजनाहो नाविन्यपूर्ण असते. त्यांच्या भाषेत इंग्रजी भाषेतील अनेक शब्दांना मराठी पर्याय शब्द आलेले आहे. संस्कृत शब्दांचा वापरही बज्याच प्रमाणात झालेला आहे. भाषेला हवे तसे नाचविण्यात आणि तिचे रूपसौंदर्य वाढविण्यात आगरकर अत्यंत कुशल आहेत.

थोडक्यात आगरकरांचे ध्येयनिष्ठ व्यक्तीत्व त्यांच्या साहित्यातून प्रतिविंबित होते. त्यांच्या स्वभावातील निर्भाऊपणा, सत्यनिष्ठा, विनोदप्रियता, रसिकता, काव्यात्मकता, सडेतोडपणा हे सर्व गुण त्यांच्या वाडमयात आढळतात. त्यात ओज आणि आत्मविश्वास आढळतो. तत्वनिष्ठा, विचार गंभीर्य, समाजहिताचो कळकळ ह्यासारख्या विविध गुणामुळे त्यांचे निबंध वाडमय रसाळ व घैतन्यपूर्ण बनले आहे. त्यांचे विचार कुणाला पटो अथवा न पटो पण त्या विचारामाणची तळमळ, कळकळ मोहून टाकते ह्यात शंकाच नाही.

संदर्भ -

- १) मराठी वाडमयाचा इतिहास - रा. ना. घाटोळे
- २) मराठी वाडमयाचा इतिहास - खंड ५ वा, भाग - २
- ३) मराठी वाडमयाचा इतिहास - अ. ना. देशपांडे
- ४) मराठी नाट्यकला आणि नाट्य वाडमय - श्री. ना. बनहट्टी
- ५) मराठी नाट्य समीक्षा - रा. श. वाळिंबे



Publisher & Owner
Archana Rajendra Ghodke

Harshwardhan Publication Pvt.Ltd.
At.Post.Limbaganesh, Tq.Dist.Beed
Pin-431126 (Maharashtra)
vidyawarta@gmail.com

Cell : 098 50 20 32 95



& Edit By

Dr.Gholap Bapu Ganpat



ISSN 2394-5303

